

SECRETARIAL DEPARTMENT

Jekegram, Pokhran Road No.1, Thane (W)-400 606 Jekegram, Politram Roda No.1, Frian Maharashira, India CIN No.: L17117MH1925PLC001208 Tel: (91-22) 4036 7000 / 6152 7000 Fax: (91-22) 2541 2805 www.raymond.in

RL/SE/23-24/238

February 2, 2024

To

The Department of Corporate Services - CRD **BSE Limited** P.J. Towers, Dalal Street

Mumbai - 400 001

Scrip Code: 500330

The National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5th Floor Bandra-Kurla Complex

Bandra (East), Mumbai - 400 051 Symbol: RAYMOND

Dear Sir/Madam,

Sub: Raymond Limited: Compliance pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Pursuant to Regulation 30 of the Listing Regulations, please find enclosed copies of extract of Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2023 published today in Business Standard (English) and Ratnagiri Times (Marathi) newspapers in accordance with Regulation 47 of the Listing Regulations.

Please take the above disclosure on record.

Thanking you.

Yours faithfully,

For Raymond Limited

Rakesh Darji **Company Secretary**

Encl.: as above





Registered Office: Plot No.156/H No.2, Village Zadgaon, Ratnagiri 415 612 (Maharashtra)

CIN: L17117MH1925PLC001208

Email: corp.secretarial@raymond.in; Website: www.raymond.in

Tel: 02352-232514, Fax: 02352-232513; Corporate Office Tel: 022-40349999, Fax 022-24939036

EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / **NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2023**

					(₹ in lakhs	, unless othe	rwise stated)
Sr.		(Quarter ende	d	Nine mon	Year ended	
No.	Particulars	31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.03.2023
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Income from Operations	238616	225340	216816	641101	606454	821472
2	Net Profit for the period before tax and exceptional items	24800	23490	21720	158577	57805	84447
3	Net Profit for the period before tax after exceptional items	24800	21189	21266	155335	56393	73732
4	Net Profit for the period after tax	18539	16116	9660	141328	34048	53696
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit for the period after tax and other comprehensive						
	income after tax) net of non-controlling interests	17919	16662	11640	144247	36442	55979
6	Reserves as shown in the audited Balance sheet	-	-	-	-	-	283240
7	Equity Share Capital (Face Value - ₹ 10/- per share)	6655	6655	6657	6655	6657	6657
8	Earnings per share (of ₹ 10/- each) (not annualised):						
	(a) Basic	27.57	24.01	14.25	211.62	50.26	79.45
	(b) Diluted	27.57	24.01	14.25	211.62	50.26	79.45

Notes:

The Statement of Raymond Limited (the 'Company' / 'Holding Company') and its subsidiaries (referred to as 'the Group') together with Associates and Joint Ventures, have been prepared in accordance with the recognition and measurement principles of applicable Indian Accounting Standards ('Ind AS') notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended), as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 ('the Act'), and other accounting principles generally accepted in India and is in compliance with the presentation and disclosure requirements of Regulation 33 and Regulation 52 read with Regulation 63 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended) ('Listing Regulations') and guidelines issued by the Securities and Exchange Board of India (SEBI).

Financial results of Raymond Limited (Standalone information)

(₹ in lakhs, unless otherwise stated)

					,	,
		Quarter ende	d	Nine mon	Year ended	
Particulars	31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.03.2023
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Income from Operation (Turnover)	177369	160081	155095	459665	426372	577956
Profit before tax	21090	16917	17929	43776	44243	56090
Profit after tax	16109	12693	8270	33121	25687	41046

The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated Financial results for the quarter/ nine months ended December, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of standalone and consolidated results of the Company for the quarter/nine months ended December, 2023 are available to the investors at the websites www.raymond.in, www.bseindia.com and www.nseindia.com.

The above results were reviewed and recommended by the Audit Committee on 31 January 2024 and approved by the Board of Directors on 01 February 2024 respectively. There are no qualifications in the review report issued for the quarter and nine months ended 31 December 2023.

Mumbai 1st February 2024

Gautam Hari Singhania Chairman & Managing Director



V-GUARD INDUSTRIES LTD.

Registered Office: 42/962, Vennala High School Road, Vennala, Ernakulam-682 028, Kerala. Tel: 0484-4335000, Email: mail@vguard.in CIN: L31200KL1996PLC010010

Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Nine months ended 31.12.2023

							(
		For the three months ended				For the nine months ended			
SI. No	Particulars	31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.03.2023		
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	Audited		
1.	Total income from operations (net)	1,078.26	1,071.86	978.67	3,297.80	2,970.23	4,050.75		
2.	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	46.62	51.99	35.82	151.74	132.99	179.32		
3.	Net Profit / (Loss) for the period after tax (after extraordinary items)	46.62	51.99	35.82	151.74	132.99	179.32		
4.	Total Comprehensive Income for the period [comprising profit / (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income] after tax	46.62	51.99	35.82	151.74	132.99	199.37		
5. 6.	Equity Share Capital Earnings per share of ₹ 1/- each (before extraordinary items)	43.37	43.35	43.18	43.37	43.18	43.22		
	(a) Basic:	1.07	1.19	0.83	3.47	3.08	4.15		
	(b) Diluted:	1.06	1.19	0.82	3.46	3.06	4.12		
7.	Earnings per share of ₹ 1/- each (after extraordinary items)								
	(a) Basic:	1.07	1.19	0.83	3.47	3.08	4.15		
	(b) Diluted:	1.06	1.19	0.82	3.46	3.06	4.12		

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Nine months ended 31.12.2023

							(₹ in crores)
		For t	the three month	s ended	For the nine	months ended	For the year ended
SI. No	Particulars	31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.03.2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	Audited
1.	Total income from operations (net)	1,165.39	1,133.75	982.28	3,513.90	2,987.97	4,127.19
2.	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	58.24	58.95	39.28	181.41	136.32	189.05
3.	Net Profit / (Loss) for the period after tax (after	58.24	58.95	39.28	181.41	136.32	189.05
	extraordinary items)						
4.	Total Comprehensive Income for the period	58.24	58.95	39.28	181.41	136.32	209.09
	[comprising profit / (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income] after tax.						
5.	Equity Share Capital	43.37	43.35	43.18	43.37	43.18	43.22
6.	Earnings per share of ₹ 1/- each (before	45.57	45.55	45.10	43.57	45.10	45.22
0.	extraordinary items)						
	(a) Basic:	1.33	1.35	0.91	4.15	3.16	4.38
	(b) Diluted:	1.33	1.34	0.90	4.14	3.13	4.35
7.	Earnings per share of ₹ 1/- each (after						
	extraordinary items)						
	(a) Basic:	1.33	1.35	0.91	4.15	3.16	4.38
	(b) Diluted:	1.33	1.34	0.90	4.14	3.13	4.35

1. The above unaudited standalone and consolidated financial results for the quarter and nine months ended December 31, 2023 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors and taken on record at the meeting held on February 1, 2024.

2. The above is an extract of unaudited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results are available in the Company's website (www.yguard.in) and on the websites of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com).

For V-GUARD INDUSTRIES LIMITED Place: Kochi sd/-**Managing Director** Date: 01.02.2024



TITAN COMPANY LIMITED

Registered Office: 3, SIPCOT Industrial Complex, Hosur - 635 126, Tamil Nadu.

E-mail: investor@titan.co.in Website: www.titancompany.in

Tel.: +91-80-6704 7000 CIN: L74999TZ1984PLC001456 A **TATA** Enterprise

COMPANY

STATEMENT OF LINAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2023

STATEM	ENT OF UNA	UDITED FINA			E QUARTER	AND NINE MO	ONTHS ENDE	D 31 DECEM				₹ in crores
Deutlandens	Standalone Consolidated Particulars 3 months ended 9 months ended Year ended 3 months ended 9 months ended											
Particulars	3 months ended 31-12-2023 30-09-2023 31-12-2022		31-12-2022			7 ear ended 31-03-2023	31-12-2023	3 months ended 30-09-2023	31-12-2022			Year ended 31-03-2023
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	31-12-2022 (Unaudited)	(Audited)
Total income from operations (including other income)	13,191	11,782	10,966	36,217	28,761	38,569	14,300	12,653	11,698	38,964	30,409	40,883
Profit/ (loss) for the period (before tax and exceptional item)	1,345	1,261	1,267	3,630	3,487	4,465	1,378	1,252	1,245	3,632	3,459	4,447
Profit/ (loss) for the period before tax (after exceptional item)	1,345	1,261	1,267	3,630	3,487	4,465	1,378	1,252	1,245	3,632	3,459	4,447
Net profit/ (loss) for the period after tax (after exceptional item)	1,040	940	951	2,758	2,600	3,333	1,053	916	913	2,725	2,538	3,274
Total comprehensive income for the period (after tax)	1,039	928	924	2,744	2,546	3,287	1,054	903	894	2,709	2,488	3,235
Equity share capital	89	89	89	89	89	89	89	89	89	89	89	89
Other equity						11,905						11,762
Earnings/(loss) per equity share (of ₹ 1/- each) Basic *: Diluted*: * Not annualised	11.73 11.72	10.58 10.58	10.71 10.71	31.07 31.06	29.29 29.29	37.54 37.54	11.91 11.90	10.31 10.31	10.18 10.18	30.70 30.69	28.38 28.38	36.61 36.61
ADDITIONAL DISCLOSURES AS PER REGULATION 52(4) OF SEBI (LISITNG OBLIGATIONS AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2015												
Debt Equity Ratio	0.36	0.47	0.14	0.36	0.14	0.23	0.77	0.62	0.24	0.77	0.24	0.34
2. Debt Service Coverage Ratio	1.05	8.89	11.20	2.12	6.20	10.98	0.73	2.62	2.07	1.27	2.64	2.87
3. Interest Service Coverage Ratio	24.73	29.09	5,387.36	29.95	1,439.34	497.16	17.65	18.76	94.85	19.30	118.09	86.51
4. Current Ratio	1.63	1.59	1.71	1.63	1.71	1.80	1.52	1.50	1.62	1.52	1.62	1.69
5. Long term debt to working capital ratio	0.35	-	-	0.35	-	-	0.37	0	0	0.37	0	-
6. Bad debts to accounts receivable ratio	NA	NA	NA	NA	NA	NA	-	0	-	0.00	-	0
7. Current liability ratio	0.74	0.90	0.88	0.74	0.88	0.88	0.75	0.89	0.88	0.75	0.88	0.88
8. Total debt to total assets ratio	0.09	0.14	-	0.09	-	0.05	0.15	0.17	0.03	0.15	0.03	0.08
9. Debtors turnover ratio	8.86	9.33	13.41	32.83	43.51	55	11.37	11.02	17.02	48.16	49.66	65.48
10. Operating margin (%)	10.6%	11.1%	11.7%	10.4%	12.5%	11.9%	10.4%	10.7%	11.0%	10.1%	12.0%	11.4%
11. Net profit margin (%)	8.0%	8.1%	8.7%	7.7%	9.1%	8.7%	7.4%	7.3%	7.9%	7.1%	8.4%	8.1%
12. Inventory turnover ratio	0.64	0.59	0.61	1.83	1.60	2	0.60	0.56	0.58	1.73	1.54	2.01
13. Capital Redemption Reserve/Debenture Redemption Reserve	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA
14. Net worth [₹ crores] (As per section 2(57) of Companies Act, 2013)	13,658	12,604	11,253	13,658	11,253	11,994	8,730	12,465	11,160	8,730	11,160	11,904
15. The Company has not issued any secured listed non-convertible debt securities.												

Notes:

Consolidated unaudited financial results and the standalone unaudited financial results for the quarter and nine months ended 31 December 2023 can be viewed on the website of the Company, National Stock Exchange of India Limited (NSE) and BSE Ltd.

The above consolidated financial results includes results of: 2. Subsidiaries:

CaratLane Trading Private Limited

StudioC Inc. (100% Subsidiary of CaratLane Trading Private Limited) Titan Engineering & Automation Limited

TEAL USA Inc. (100% Subsidiary of Titan Engineering & Automation Limited)

TCL Watches Switzerland A G (Formerly Favre Leuba A G, Switzerland)

Titan Holdings International FZCO

Titan Global Retail L.L.C (100% Subsidiary of Titan Holdings International FZCO) Titan Watch Company Limited, Hong Kong (100% Subsidiary of Titan Holdings International FZCO)

Titan Commodity Trading Limited

TCL North America Inc.

Titan International QFZ LLC, Qatar (Subsidiary of Titan Holdings International FZCO)

TCL Watches Switzerland AG (formely known as Favre Leuba AG) the wholly owned subsidary of the Company has filed for liquidation in July 2023 in Switzerland.

During the quarter and nine months ended 31 December 2022, the Company sold gold-ingots aggregating ₹ 120 crores (previous quarter ended December 2022 ₹ 315 crores) and ₹ 2,813 crores (previous nine months ended December 2022 ₹ 1,153 crores) respectively to various customers dealing in bullion, which is disclosed as other operating revenues.

Associate Company

Green Infra Wind Power Theni Limited

During the quarter ended 30 September 2023, the Company sold gold-ingots aggregating ₹ 1,755 crores, which is disclosed as other operating revenues.

During the year ended 31 March 2023, the Company sold gold-ingots aggregating ₹ 2,208 crores to various customers dealing in bullion, which is disclosed as other operating revenues." The Board had approved the Performance Based Stock Unit Scheme (PSU) to eligible employees in their meeting held in February 2023. Accordingly, grant letters have been issued to the eligible employees in May 2023 and August 2023. During the quarter and nine month ended 31 December 2023,

expense of ₹ 13 crores and ₹ 36 crores respectively have been recognised under Employee Benefits Expense towards PSUs. During the guarter ended 30 September 2023, expense of ₹ 14 crores have been recognised under Employee Benefits Expense towards PSUs. The Company has formed the "Titan Employee Stock Option Trust" to give effect to the PSU scheme and the books of the Trust has been consolidated with the unaudited standalone financial statements of the Company. During the period, the Trust acquired 7,08,700 shares from secondary market for

the purpose of implementation of the Scheme and is accounted as "Treasury Share Reserve" under "Other Equity".

During the quarter, the Company has acquired additional stake of 27.56% from the founder shareholders of CaratLane Trading Private Limited, a subsidiary of the Company post approval from CCI. After the acquisition, the current holding of the Company is 99.64% The standalone unaudited financial results of the Company for the quarter and nine months ended 31 December 2023 have been reviewed by the Audit Committee of the Board on 31 January 2024 and approved by the Board of Directors at their meeting on 1 February 2024.

Date: 1 February 2024

Place: Bengaluru

for Titan Company Limited C K Venkataraman Managing Director

₩. SKINN ZOYA TITAN eyeplus, 7ANİSHQ fastráck **TITAN**









लगान क्रिकेट क्लब राणेवाडीतर्फे तळगांव येथे आरोग्य शिबीर पार

तालक्यातील तळगांव येथील लगान क्रिकेट क्लब राणेवाडी मंडळाला यावर्षी २५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमि त्ताने रत्नागिरीतील प्रसिध्द लोटलीकर हॉस्पीटलच्या सहकायनि जि.प. आदर्श शाळा तळगांव नं,एक येथे २५ जानेवारी रोजी आरोग्य शिबीर संपन्न झाले.

शिबोरात रूग्णांची ईसीजी, मधूमेह,

शुद्धीपत्रक

गुरुवार दि. १ फेब्रुवारी २०२४ रोजी दे, रत्नागिरी टाइम्स, रत्नागिरी आवृत्तीमध्ये पान में ५ वर शिवतर सामस्थ शिक्षण संस्था मंबई यांची शिक्षण ग्रेयक पात्रिते जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये शिवतः प्रामस्थ शिक्षण संस्था मुंबई संचलित प्रभार विद्यालय असे नजरचुकीने प्रसिद्ध झाले आहे त्यापेवजी शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्था मुंबई संचलित प्रभात हायस्कृल

असे वाचावे यही/-अध्यक्ष / सचिव शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्था मुंबई

विकामः राजाविश दिनांकः ०२.०२.२०२४

*

MAHATRAN

की नेस पर्णत आणि राणांनिष्ठी टाईम्समध्ये दि. १४.०६.२०२३ रोजी प्रसिद्ध झारोल्य विक्री र

वय निबंधक रत्नागिरी, ता. आणि जिल्ला रत्नागिरी-४१५६१२ च्या कार्यक्षेत्रामधीलगत मीर्ज

नगरपरिषदेच्य महापालिका हरीमधील), [प्रभाव क. ३/१०] येथील सार्हे क. ३८१, हिस्सा क. १/१+१/२.+१/३ई १/१+१/२+१/३अस्, १/१+१/२+ध/इडी, १/१+६/२+१३(एस, १/१+१/३मस्, १/४ ५४) वीटीएस क. ६२१४/४ धारण वेस्तेत्वा अभिनकारा नेतिबेन्सी वा इगासीवधील भव्या मजल्वादील (विस्त्र अपर

दर निवार सदनिका हा. ६०८ , मोजमान दिहीयोग्य क्षेत्रफळ १४० ची.पूर. (५९.४१ ची.मी.) + बारकनी १.८९ ची.मी

मा जुकनेहारे शिक्युरिटापक्षेत्रन अण्य रिकन्स्ट्रकान आँक प्रापनानियान असेट्स अण्य एक्सेकीन्ट आँक विक्युरिट इंटरेस्ट अंक्ट २००२ अन्सर्य आणी सर्वरक्षभारत जनवंकाटून सदर सर्वनिकेकरिता राखीन कियत र. २२,००,०००/ आणि सदर मातमतेच्या शिकायाचा दिनांचा जसे आहे जो आहे तत्त्वावर दि. २३,०२,२०२४ असा निकित करून नर्वीन

रोले मार्गवेत आहोत. इच्छूक पदकारोनी एकवि विमतीमेथा जास्त तर असलेत्या त्यांच्या रोली दि. १६.०२.२०२६

रोजी किया त्यापर्वी त्यांच्या बोलीच्या १०% डोटमडीसह ये ऑर्डरच्या स्वरूपात सादर करण्याची मानमी करण्यात हेत आहे.

४०० के. व्ही, प्रहण केंद्र विभाग न्यू कोयना येथे (Supply of Digital

Multimeter, Digital Clamp on meter & Digital Earth Tester at 400 KV

RS Dn, New Koyna.) देखभाल करण्याचे कंत्राट प्रविण्याचे कामासाठी नामांकित कंजाटदारांकडून ई - निविदा मागविणेत वेत आहेत. निविदा क्रमांक काअ / ४०० के

वहीं / विभाग/स्कुको / टी-२०/२०२३-२४, (Rfx no-7000029786) अंदाजित

मुल्य रूपवे ९६,६४३/-, बयाणा रक्कम रू. ५,०००/- निविदा शुल्क रू. ५००/-

नोंदणीकृत कंत्राटदार बिहित नमुन्वातील कोरी निविदा प्रत https://srmetender.

mahatransco.in/ या वेबसाईटवरून डाऊनलीड करून घेव् शक्तील. (१) कोरी

निविदा डाऊनलोड करणेची मुद्रत :- ०१.०२.२०२४ ते ०८.०२.२०२४ (२) निविदा

स्विकारणेची तारीख व वेळ :- ०८ .०२.२०२४ (११.०० वाजेपर्यंत) (३) निविदा

उघडणेची तारीख व बेळ :- ०८.०२.२०२४ द्यारी ११.०० वाजता जादा माहितीसाठी www.mahatransco.in या वेबसाईटशी संपर्क साधावा. कोणतेही कारम न दाखिवता

श्रिकृत अधिकारी

with! कोकम मर्क. को-ऑप. बैंक लिमिटेड,

तर्बर केपट, माहणाव ही ही , मुंबई - ४००० १० बूरमानी क. १८२० प्रधानक व/४०२१२३६ ५००

ई-निविदा सूचना

गच्ची ३.०६ ची.मी. + कपाट २.३२ ची.मी. क्षेत्रफळ साठी ठ. २२,००,०००/- करिता वेली मान्त हार

या शिबोरात सर्व गावातील आणि पंचकोशीतील लोकांनी शिवीराचा लाभ घेतला यावेळी उपस्थित मान्यवर व डॉक्टरांचा मंडळाचे अध्यक्ष दौलिप राणे व गिरीश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपसरपंच बाळ् तळगांवकर, ग्रा.पं. सदस्य भूषण

सावंत, तंटामुक्त समिती अध्यक्ष राज्

विकास तेली, शिवाजी राणे आदि उपस्थित होते

लगान राणेवाडीचे सेक्रेटरी हेमंत राणे, मंगेश उपसेक्षेटरी खजिनदार उपकार्याध्यक्ष राजा राणे उपसेक्रेटरी दिपक राणे, अशोक राणे विनोद राणे, प्रमोद राणे, प्रथमेश राणे,



मंडळाला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तळगांव येथील लगान क्रिकेट क्लब राणेवाडी मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी उपस्थित डॉक्टरमंडळी व मंडळाचे पदाधिकारी.

पाणी बघण्यासाठी प्रसिध्द असलेल्या (तीनबत्ती नाका, मु.पो.ता.खेड, जि. रत्नागिरी) जा.क./२४२५/सन२०२३-२४ अर्जुन उर्फ बारक्या गुरव यांचे निधन खंड नगरपरिषद, खंड- ई-निविदा सुचना

सरू होते. बुधवारी शहरानजीकच्या शीळ भरडवाडी प्रकृती खालावली आणि त्यांची येथील रहिवासी अर्जुन बाबू उर्फ पाणज्योत मालवली वारक्या गुरव (७२) यांचे वृधवारी शीळ गावचे ग्रामदैवत ३१ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने श्रीमवलादेवी निधन झाले. गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांच्यावर उपचार

देवस्थानचे ते मानकरी होते. तर पाणी वघणारे म्हणून तालुक्यात ते प्रसिध्द होते. त्यांनी पाणी दाखविलेल्या जागी पाणी लागल्याची शेकडो उदाहरणे आहेत. त्यांनी आपल्या मालकीची ११ गुंठे जागा गावातील सामाजिक दातृत्वाचे उदाहरण घालून दिले होते. बारक्या या टोपन नावाने ते ओळखले जात त्यांच्या निधनावदल हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या

पार्थिवावर ब्धवारी सार्वकाळी शीळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, विवाहित मुली, सुना, नातवंडे, पुतण्या असा परिवार आहे.



जाहीर फेर निविदा सूचना दापोली नगरपंचायत, दापोली (चोथी मागणी)

शेख ते करीम कलवणे रस्ता मजबुतीकरण, डांबरीकरण न पाईप गटार बांभणे. अंबादपत्रकीय एकम ३.३,४७,२२५/- या कामाकरीता नोंबणीकृत, पावताभार ठेकेवारांकडून सीलबंद निविद्य मागविणेत येत आहेत. सदर कामाकरीता कालावध

मेळेत निमिद्या फॉर्म (रक्षम ४.१•••/-) मिळतोल म नयाणा (रक्षम ४.७••• वि.१३.•२.२•२४ रोजी बपारी •१.•• नाजेपर्यंत एक खिडकी या निभागात रोखी भरणेची असून त्याच दिनशी साथ. ४.०० नाजेपर्यंत परिपूर्ण निनिदा स्वीकारणे येतील न सबर निनिबा शक्य ज्ञालेस त्याच विवशी सार्य ५.०० बाजता हजर असणा निनिदाभारक अगर त्यांचे अभिकृत प्रतिनिधी यांचेसमोर उपडणेत येतील. सदरनाचर रशिल संभकान निधाग येथे उपलब्ध असून त्यानुसार निनिवा सावर करणेने आहे.

ति. वि. विकी कॉर्नर येथे ५ फेब्रु.पासून सुरु

संयोजक - विजय गवळी ९९२३६९०७५५,

शुभम पानकर ७०५७७४६२५२, अनिकेत पानकर ८५५२०२०५७३

लेखक, दिग्दर्शक- राजेश देशपांडे निर्माते सहुल भंडारे आणि महेश वामन मांजरेकर

ओंकार भोजने आण भाऊ कदम

संबर्क - विकास पावसकर ९९२०६२९९२३, सुनील पानकर ९४२२६३०१०५

जा.क.दानपं/गांगि/निगिदा/२०९६/२०२४ नगरपंचायत कार्यालय, बापोली

विनांकः • १. • २.२ • २४

सही/-(प्रसाद शिंगटे) (ममता मोरे) अध्यक्ष मुख्याधिकारी दापोली नगरपंचायत, टापोली

गुरु. दि. ८ फेब्रु. रात्री ९.३० वा. एखादी अथवा सर्वे निविदा नाकारण्याचा हक खाली सही करणार वांनी राखून देवला आहे. . रसिकरंजन नाट्यमंदिर (दापोली) कार्यकारी अभियंता

सही/-

जाहीर नोटीस मी विजय गणपत वाडकर, रा.ई-९, क्षितीज अपार्टमेंट, बंदर रोड, रत्नागिरी, ता.जि.स्त्नागिरी जाहीर नोटीय देती की.

तमाम जनतेस कळविण्यात येते की, माझे रत्नागिरी येथील घुडेवठार या भागामध्ये ग्रहीलोपार्जित घर आहे. तो बास्तब्यास पत्ता म्हणून घर मं. १४९२, दत्तमंदिर रोष्ट वास्तव्यास होतो. मात्र आता काही व्यक्तीगत कारणास्तव खालील नमुद केलेल्या पत्त्वावर वास्तव्यास गेलो आहे. त्यामळे माझेशी कोणताही पत्रव्यवहार करावयाच असल्यास तो खालील दिलेल्या पत्त्यावर करण्यात यावा.

> विजय गणपत वाडकर रा.ई/९, क्षितीज अपार्टमेंट, दुसरा मजला, 'ई' विंग, ८० फुटी हायवे, बंदर रोड, रत्नागिरी, ता.जि.स्त्नागिरी

वरीलप्रमाणे साचे प्रन्यामध्ये बटल बालेला आहे ही बाब तमाम जनतेच्य निर्देशनाम यांनी यासाठी सदरची नोटीस प्रसिध्द करोत आहे

दिनांक: ०१/०२/२०२४

यही/-

विजय गणपत वाडकर

कोंकण रेट्चे कॉर्पोरेशन तिमिटेड


खुली ई-निविदा आमंत्रण सूचना

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. यांचे वतीने, प्रादेशिक विद्युत अभियंता, रत्नामिरी यांचे द्वारे खालील नमूद कामाकरिता खुली ई-निविदा आमंत्रित करीत आहे.

 कामाचे नाव: कोंकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागातील फाळकेवाडी सबस्टेशन वरील 22 केव्ही स्विच वार्ड आणि नातुवाडी सबस्टेशन आणि चिपळूण सबस्टेशन वरील 11 केव्ही स्विच यार्डचे बळकटीकरण करणे. निविदा क.: केआर/आरएन/ईएल/टी/ 16/2023. दिनांक: 02.02.2024. अंदाजित खर्च: रु. 9,87,284/-. निविदा फॉर्म **किंमत:** शुन्य. **ईरठे:** रु. 19,800/- (किंवा आयआरईपीएस पोर्टलवर दर्शविल्याप्रमाणे) ऑनलाइन निविदा जमा करण्याची शेवटची तारीख आणि वेळ: 23.02.2024 रोजी 15:00 वाजेपर्यंत.

 कामाचे नावः 3.3 केव्ही, 400 केव्हीए, बेर्डेवाडी टीव्हीसीआरच्या ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती आणि ओव्हरहॉलिंग, निविदा क्र.: केआर/आरएन/ईएल/टी/19/2023. दिनांक: 02.02.2024. अंदाजित खर्च: रु. 3,58,570/-. निविदा फॉर्म किंमत: शुन्य **ईरठे**: रु. ७,२००/- (किंवा आयआरईपीएस पोर्टलवर दर्शविल्याप्रमाणे). **ऑनलाइन** निविदा जमा करण्याची शेवटची तारीख आणि वेळ: 23.02.2024 रोजी

अधिक माहितीसाठी, क्षेत्रीय विद्युत अभियंता कार्यालय, एमआयडीसी एरिया, मिरजोळे, स्त्रागिरी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा रेल्वे संकेतस्थळ



तावा सूचना

ज्याअर्थी कोकण मकैटाईल को- ऑप. बैंक लि. वे प्राधिकृत अधिकारी यांनी दि सिक्युरिटावड्रोशन ॲण्ड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनम्भियन असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिल्युरिटी इंटरेस्ट ॲवर २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (अमेलबजावणी) वियमन २००२ न्या नियम ८ आणि ९ सह वावावयाच्या कलम १३ (१२) अन्वये प्रप्त अधिकारीचा वापर करून १) श्री. आशिक अली अब्दुल गनी मोमिन - कर्जदार २) श्री. अमिन आशिकली मोमिन - जामीनदार, ३) श्री. अब्दुल कादिर महमूद तुरुक - जामीनदार ४) श्री. इम्तियाझ हुसैन लांबे - जामीनदार थांना दि २२.०८.२०२३ रोजी मागणी सूचना जाटी करून त्याद्वारे दि. १९.०८.२०२३ रोजी बुसार कर्ज खाते क. ७०५५/९ बाबतचे रू. १९,८२,०३९/- (रुपये अकरा लाख ब्याऐंशी हजार एकतीस मात्र) व त्यावरील ४३.५०% प्रति वर्ष दराने पुढील व्याज आणि इतर प्रभार तुमन्या विरुद्धवी सदर खुवना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून ६० दिवसांच्या आत परतावा करण्याची मागणी केली होती. कर्जदार, जामीमदार सदर रकमेवा परताचा करण्यास अयशस्त्री ठरल्यामुळे, याद्वारे कर्जदार जामीनदार आणि सर्वसाधारण जनता यांना सूचना देण्यात बेते की, निजनस्वाक्षरीकारांनी सदर नियमनीच्या नियम ८ आणि ९ सह वाचावयाच्या सदर कायद्याच्या कलम १३ (४) अन्वये त्यांना

प्राप्त झालेल्या अधिकारींचा वापर करून दि. ३१ **जानेवारी**, २०१४ रोजी ताम घेतला आहे. विशेषतः कर्जदार, जहाणबटदार, भागीदार, जामीनदार आणि सर्वसाधारण जनतेस यादारे राबरदार करण्यात येते की. सदर मालमलेबाबत कोणताही व्यवहार करू तये आणि या माजमतेबक्त कोणताही कवहार हा दि. ०९.०२.२०२४ रोजी नुसार कर्ज खाते क्र. ७०५५/१ बाबतचे रू. १२,५०,२६५/- (रूपये बारा लाख पत्रास हजार दोनशे पासह मात्र) व त्यावरील १३.५०% प्रति वर्ष दराने पुढील व्याज आणि इतर प्रभार एववथा प्रभारास अधीन असेल.

मालमतेवा तपशील अल-हाजी सीएचएस लि., सर्वविक क. १०७, १ला मजला, मोजमाप क्षेत्रकळ ६१.३३ वी. मी. गोवळकोट होस. विच्छूप राजांगिरी ४९५६०५, स. क. ५, विस्सा क. ४२, शहर अर्खे क. ७२२३५ १ मणी क. रबल्यू/८/आवशेह३०००८९

नियम ८ (६) सह वाचावयाच्या सरफैसी कायदा २००२ अन्तर्य वैधानिक ३० दिवसांची विक्री सूचना कर्जदार, अहणमबद्धार, भागीदार आणि जानीन्यार क्षेत्रा थाद्वारे सूचित करण्यात देते की, मात्रणी सूक्तमध्ये उन्होंजित रक्कम व स्थासह आजपर्यत्तवे व्यान आणि सहाय्यक कर्त एकडी रहकम आनपासून ३० दिवसांच्या आत भरायी. असे व केल्बास विक्रीस देयलेली मालजानेची विक्री करण्यात देहूंल आणि

लक थकबाकी, जर असल्यास, व्याज आणि सर्वासह वसून करण्यात येईल दिकाणः विपञ्जूण दिलांकः ०२.०२.२०२४

कोकम अकैराईल को- ऑप, बैंक लि. करिता प्रचिकुत अधिकारी

खेड नगरपरिषद खेड. जि. रत्नागिरी

खेड नगरपरिषद हद्दीतील पुढची कामांची १) खेड नगरपरिषद हद्दीतील स्व. मीनाताई ठाकरे प्रारकृतिक केंद्राचे (नाटचगृहाचे) नुनर्नाकाणे करणे २) खेड नगरपरिषदेचे स्व. मोनाताई ठाको सटचगृहाचे नुतनीकरण करणे ३) खेड नगरपरिषद हदीतील स्व. मोनाताई ठाको सांस्कृतिक केंद्राचे (नाट्येगृहाचे नुतनीकरणे करणे या कामांची ई-निविदा सूचना शासनाच्या WWW. mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दिनांक ०२/०२/२०२४ रोजी ऑनलाईन रसिध्द करणेत आलेर्ली आहे. या बाबतची सविस्तर सुचना व त्या संबंधीत निविदेच्या अटी व शर्ती शील नमुद केलेल्या संकेतस्थळावर पहावयास मिळतील

सहो/-खंड नगरपरिषद विकी सूचना

ही देख जर्मल आणि राज्यपिरी टाईम्लमध्ये दि. ०३.०२.२०२९ गेजी वस्पिट झालेल्या दिहरी सा खेजरी, रेज्ये स्टेशनजबंध, जिल्हा सलागिरी येथील सर्व्हे क. १५, उन जिनम २/बी/६, २/बी/६, रुक्टे क. १२३, एवं विभाग २/१६, २/१०२ वेथील प्रेमप्रभा चेठिडेन्सी वा हमासीमधील डुकल छ. वी/००१, मोजमाय क्षेत्ररुक १६१ बी.फु. (बिल्ट अप) करिल रू. ४,३०,०००/-, हुकान क. बी/००३, मोजमाप क्षेत्रफळ ५०३ ६० बी.फु. करिल रू. ००,०००/-, पुकान क्र. ए/००३, मोजगाप क्षेत्रपाळ १३० बी.जू. (बिल्ट अम) करिता रु. ३,७५,०००/- करिता

वा सुपनेद्वरे किव्युरिटायक्षेत्रान अंग्ब रिकन्स्ट्रकान ऑफ फायनान्त्रियम असेट्स ॲंग्ब एग्योसॅसेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेनेट ॲक्ट २००२ अन्त्रमे आपी सर्वसाधारण जनतेकडून तीन दुकाने, माणजेस बी/००१, बी/००३, ए/००३ करिंदा राजीव किंगत रु. ४,३०,०००/-, ठ. ४,००,०००/- अमि रु. ३,७५,०००/- जानि सदर माज्यलेख लिलाबाचा दिनांक जसे आहे जे आहे तत्त्वावर दि. २३.०२.२०२४ असा विश्वित करून नवीन बोली मागदित आहेत इब्बुक पक्षकारांनी तखीव विम्मतेपेका जास्त दर असलेल्या त्यांच्या बीली दि. १६.०२.२०२४ रोजी किया त्यापूर्वी यांच्या बोलीच्या १०% ईएमडीसर ये ऑर्डेस्च्या सारुपाल साहर करण्याची मानणी करण्यात येत आहे.

> कोकण मके, को-ऑप, बैंक लिमिटेन्ड, हर्बर क्रेस्ट, माझगाव टी.टी., सुंबई - ४०००१०. बूराब्बनी स. १८२०५४४७००/४०२१२३६५००

ਸਥਿਤਾਰ अधिकारी



विनांकः ०२,०२,२०२६

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा

आणि उच्च माध्यमिक विद्यालय गट क. ८० क. मु. कासार आंबोली, पो. पिरंगुट, ता. मुळशी. जि. पुणे ४१२११५

फोन : 84120 14934 | वेबसाईट : https://rimss.mespune.in शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी इयत्ता ६वी ते ८वी (सेमी इंग्रजी व इंग्रजी) आणि इयत्ता ११ वी विज्ञान शाखेसाठी प्रवेश सुरू.

अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

https://rlmss.mespune.in/admissions



नोंदणीकृत कार्यालय : प्लॉट क. १५६/डिस्मा क. २, गाव झाडगाव, रुनागिरी - ४१५६१२, महाराष्ट्र, (मीआवात : L17117MH1925PLC001208)

ई-मेल : corp.secretarial@raymond.in गेलसाइट : www.raymond.in तूर : ०२३५२-२३२५१४ फॅल्स : ०२३५२-२३२५१३ कॉर्परिट ऑफिस द्र. : ०२२-४०३४९९९९ फॅक्स : ४२२-२४९३९०३६

> दि. ३१.१२.२०२३ रोजी संपलेली तिमाही/नऊमाहीकरिताच्या एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

(रु. लाखांत, अन्य स्वरूपात नमूद केलेले नसल्यास)

av.	and the second s		विभाइतिअस्त्रेर		मञ्ज्ञा	वर्षअखेर	
31. 15.	तपशील	\$9.99.9093	\$0.09.2023	\$8,87,7027	\$8,87,2023	38,89,9099	\$9,03,2023
æ.		अलखापरीक्षित	अलेखापरीदिन	अलेखायमधित	अलेखायरीक्षित	अलेखापरीक्षित	लंखापरीक्षित
3	परिचालनातून उत्पन्न	345486	3.54 \$ 80	२१६८१६	2,882.02	\$4 5 858	\$48\$\$S
3	कर अपवादात्मक बाबीपूर्व कालावचीकरिताचा निव्वक्त रूपा	AR500	3,3780	२१७२३	<u> </u>	45204	58889
В	करपूर्व, अववादात्मक बाबोपरचात कालावधीकरिता निव्यळ नका	48200	25555	२१२६६	१५५३३५	45353	७३७३२
×	কংশ্যের কালাধর্যক্রিয়া নিজ্ঞ নথ্য	75427	15226	5850	१४१६२८	28086	4,5655
4	कालावधीकरिया एक्ण सर्वसमावेशक उत्पन्न (क्सप्रधात कालावधीकरियाचा न्या/वीटा व कत्परवास अन्य सर्वसमावेशक उत्पन्न शांवा समावेश) विरुद्ध अनिवर्षित व्याप्त	86988	(555)	88880	EXXPVS	35787	44.868
4	लेखासरीक्षित ताळेबदानध्ये दर्शीवत्यानुसम राजीब	84		***************************************	·	0.00	523580
6	सम्बाग भाइवल (दर्शनी मूल्य र. ६०/- प्रति क्षेत्रर)	ERGY	\$544	६६५७	દૃદયુપ	€\$40	\$\$40
6	उत्पन्न प्रतिरोधर (प्रत्येकी २, १०/-) (अवार्षिकीकृत)	42470	25/25/26/26		c occurrence	30000	20000
	अ) मूलभूत	76.46	२४.०१	१ ४.₹५	788.87	40.76	58,84
	च् सोम्बीकृत	96.46	98-44	48,24	288,52	(0.75	68.84

रिमंड (कंपनी/धारक लंपनी) च त्यांच्या उपकंपनवांने (वापुडे प्रमुह म्हणून उरलेखिन), त्यांच्या सहयोगी व र्षयुक्त उद्यमासहित वाचा अहवाल हा कंपन्या कायरा, २०१३ चे अनुच्छेद १३३ अलानि विहित भारतीय लेखा मानके, ३४, अंतरिक विलोध अहबाल (आयएनडी एएस ३४)तसेच भारतात तर्बसाधारमण्ये त्यीकृत अन्य लेखा घोरणे आग्नि भारतीय प्रतिभूती व विजिमय मंडाठ (सेबी) हुएै जारी सूची विनियमन व मार्गदर्शक सूचनांचे विनियमन ६३ व विनियम ५२ सहयाचन सेची (सूची विनियम य विमीचन आवश्वता) विनियमन, ५०१५ च्या विनियमन ६३ च्या सादरीकरण व प्रकटन आवश्यकतांच्या अरमार तदार करण्यात आलेला आहे

रपद लिपिटेडचे विशीय निष्कर्ष (स्थायी पाहिली)

(स. लाखांत, अन्य स्वक्रपात तमद केलेले नसल्यास)

		हीअखोर	वर्षअस्त्रोर			
त्रपशील	39.99.9023 3		\$9.92.2022	39.97.7073	38.88.2088	39.03.7023
2000000	अलेखापरीजित अ	अलेखापरीक्षित	अस्येखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीजित	लेखापरीक्षित
परिवालनातून अपन (उलादाल)	१७७६१	१६००४१	শৃদ্দত শৃদ্	४५९६६५	834363	Mary State
कल्पूर्व नका	२१०९०	१६९१७	10171	YVVSE	88388	५६०९ ३
करवधात नेपा	93809	15693	66/53	\$8898	25,526	88082

इ. चरील विचरण हे सेची (सूची अनिवार्वता व विमीचन आवण्यकता) विनियमन, २०९५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक गुजरावीसनके दुखल करच्यात आतेल्या डिसेंबर, ९०२५ रोजी संप्लेली तिमाही / नेक्रमाहीकारिताच्या कंपनीच्या स्थामी व एकतित वित्तीय निष्कर्षाच्या विस्तत प्रारूपाचा नाराश आहे. पत्रज्ञकरामाठी दिसंबर, २०१३ मेंत्री सपतेलो तिमाती/ नदमारीकारताच्या कंपनीच्या स्थायी व एकांग्रत किनीय निष्कारीच संपूर्ण प्रारूप वेबसाइट्स www.raymond.in. www.bscindia.com

य www.nseindia.com वर उपलब्ध आहे क्षील जिञ्जाची लेखावरीक्षण सरितीद्वते ४९,०१,२०२४ रॉजी पुगाकलोकन करणात जाले असून संचालक गंडळाड्यो दि, ०१,०२,२०२४ रॉजी ल्यांना गंड्री देखात जाली जाहे. दि, ४९,१२,२०२४

रोजी संप्रतेली तिमाही व नक्रमाहीकरिवाच्या पुनरावलीकन अहवालायव्ये कोणतीही अर्हना नाही.

ठिकाण : मंबई

दिनांक : ०१.०२.२०२४

अध्यक्ष व व्यवस्थायकीय संचालक

गीतम हरी सिंघानिया

जा. क्र. संसनिआ/ कक्ष-अ-ब वर्ग/नि. का. मंजरी ९५५/सन २०२४, दि. ३१/०१/२०२४

नमुना ई-४ (नियम १९ पहा)

निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय 👚 जिल्हा उपनिर्णयक, सहकारी संस्था, रत्नागिरी, ८३१/अ, रत्ना. जिल्हा प्राथम. शिक्षक सह. पतसंस्था म. इमारत, १ ला मजला, आरोग्य मंदिर, मजगाव रोड, रत्नागिरी रत्नागिरी अर्बन को. ऑप. बँक लि. रत्नागिरी, १२ प्रमिला कॉम्प्लेक्स, मु. पो. खेडशी, रेल्वे स्टेशन समोर, रत्नागिरी कोल्हापूर महामार्ग, कुवारबाव, रत्नागिरी महकारी सम्थेचे नाव :-

महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम २०१४ बांच्या नियम १९ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करन आणि राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण व जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांची जाहीर केलेल्या उपरोष हकारी संस्थेच्या समितीच्या सदस्यांच्या निकडणुकीकरीता मी श्री. अविनाश बी. इंगळे, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, राजापूर आणि जिल्हा सहकारी निवडणुक अधिकारी आणि राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरण यांच्या मान्यनेते रत्नागि अर्थन को-ऑप. बँक लि. रत्नागिरी यांच्या समितीच्या सदस्यांची निषडणूक घेण्याकरीता नियुक्त केलेला, निषडणूक निर्णय अधिकारी या डारे रत्नागिरी अर्थन को-ऑप. बँक लि. रत्नागिरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सहकारी संस्थेच्या समितीच्या सदस्यांची निवड करण्याच्या निवडणुकीचा कार्यक्रमातील विविध टप्पे तयार करीत व जाहीर करीत आहोत आणि या सोबत जोडलेल्या अनुसूचिच्या स्तंभ- २ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या मतदार संघाच्या किंवा मतदारसंघाच्या (यात यानंतर ज्याचा निर्दे श संबंधित मतदार संघ असा करण्यात आला आहे.)

अनुसूची

			.//.	2	2					<u> </u>												
अ. क्र.	मतदार संघाचे नाव		नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यासाठीचा शेवटचा दिनांक (ज्या जागी नामनिर्देशन पत्रे	नामनिर्देशन पत्रांची सूची प्रसिद्ध करणे	नामनिर्देशन पत्रोच्या छाननीचा दिनांक व वेळ	बैध नामिनर्देशन पत्रांची सूची प्रसिद्ध करण्याचा दिनांक	उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक व वेळ	निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निशाणीचे वाटप व अंतिम यादीचे प्रकाशन करण्याचा दिनांक	मतदान ज्या दिनांकास घेण्यात घेईल तो दिनांक बेळ व मतदानाचे स्थळ	मतमोजणीची दिनांक, वेळ व स्थळ	मतदानाचे निकाल घोषित करण्याचा दिनांक											
१	2		3	8	4	Ę	9	۵	9	१०	9.9											
٤	सर्वसाधारण प्रतिनिधी	6	०२/०२/२०२४	जसजशी प्राप्त	०९/०२/२०२४	१२/०२/२०२४	१२/०२/२०२४	२७/०२/२०२४	१०/०३/२०२४	११/०३/२०२४	११/०३/२०२४											
7	महिला प्रतिनिधी	2	ते ०८/०२/२०२४ स. ११.०० ते दु. ३.००	स. ११.०० ते दुः ३.००	स. ११.०० ते दु. ३.००	स. ११.०० ते दु. ३.००	त _ ०८/०२/२०२४	त ०८/०२/२०२४	त ०८/०२/२०२४	त ०८/०२/२०२४	तं ०८/०२/२०२४	तं ०८/०२/२०२४	त ०८/०२/२०२४		होतील त्याप्रमाणे रोज दु. ४.०० वा.	स. ११,०० वा. (निवडणूक	स. ११.०० वा. निवडणूक	ते २६/०२/२०२४	स. ११.०० वा. (निवडण्क	स. ८.०० वा. दु. ४.०० वा.	स्थळ व वेळ नंतर घोषित	मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर
3	अनु, जाती/ जमाती प्रतिनिधी	3					(निषडणूक कार्यालयात)	कार्यालयात)	कार्यालय व संस्था नोटीस बोर्ड)	स. ११.०० ते दु. ३.०० वाजेपवैत	कार्यालय व संस्था नोटीस बोर्ड)	स्थळ नंतर घोषित करणेत येईल,	करणेत येईल.	स्रगेचच								
¥	इतर मागासवर्गीय प्रतिनिधी	ę	 (निवडणुक कार्यातयात) 			915)	(বিগ্রত্যুক	1915)	करणत बहरत.													
4	भटक्या विमुक्त जाती/जम ाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी	2					कार्यालयात)															
	एकूण	१३								2												

दिप - १) स्तंभ क्र. ६ व ८ विनिर्दिष्ट केलेली बादी संबंधित संस्थेच्या व निषडणुक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केली जाईल.

२) मतदार यादी निवडणुक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयामध्ये विकत मिळू शकतील

३) नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केलेल्या चिन्हाच्या यादीमधृन चिन्हे निवडावयाचे आहे.

४) निवडणूक चिन्हाचे वाट्य स्तंभ ८ मधील तारखेस व ठिकाणी सकाळी ११.०० वाजता करणेत वेईल ५) मतदान य मतमोजणीचे दिवस वगळ्न नियडणूक कार्यक्रम शासकीय/ सार्वजनिक/ स्थानिक सुडुया खेरीज सुरु राहील.

६) मतदान व मतमाजेणीचे ठिकाण अलाहिदा प्रसिद्ध करण्यात येईल.


निषडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यारतयाचा पत्ता : जिल्हा उपनिषंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी. ८३१/अ, रत्ना, जिल्हा प्राथ. शिक्षक सह. पतसंस्था म. इमारत, १ रता मजला, आरोग्य मंदिर, मजगाव रोड, रत्नागिरी

संपर्कक्रमांकः: ९८२०७५५१७२

सही/-निवडणूक निर्णय अधिकारी

(डॉ. सोपान शिंदे) जिल्हा सहकारी निवडणुक अधिकारी तथा (अशोक गाडे)

राज्या सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य, पुण



ई-मेल :- ddr_rtg@rediffmail.com

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी